

राज्यात विविध जिल्ह्यात माहे फेब्रुवारी, २०२५ ते मे, २०२५ या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत...

**महाराष्ट्र शासन**  
**महसूल व वन विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक- सीएलएस २०२५/प्र.क्र. २० /म-३**  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक :- २२ जुलै, २०२५

**वाचा :-**

- १) शासन निर्णय, महसूल व वन विभाग, क्र. संकीर्ण.क्र.६७/म-११, दि.२४.०१.२०२३.
- २) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.सीएलएस-२०२२/प्र.क्र.३४९/म-३, दि.२७.०३.२०२३
- ३) विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्र. जा.क्र. २०२५/मशाका /नै. आ. / कावी- दि. १९.०७.२०२५
- ४) विभागीय आयुक्त, पुणे यांचे पत्र क्र. मह-३/नैआ/कावि/१६२/२०२५, दि. २१.०७.२०२५
- ५) विभागीय आयुक्त, नाशिक यांचे पत्र क्र. मशा/टंचाई/शेतीपीक नुकसान/ज-३, सुधारीत, दि. २१.०७.२०२५
- ६) विभागीय आयुक्त, कोकण यांचे पत्र क्र. मशा/कार्या-६/ नै आ/शे पी नुक-भरपाई/२०२५, दि. १८.०७.२०२५
- ७) विभागीय आयुक्त, अमरावती यांचे पत्र क्र. उपआ/नैआ/पुनर्व/म.स. /कावि-१५६व१५७/२०२५, दि.२०.०७.२०२५
- ८) विभागीय आयुक्त, नागपूर यांचे पत्र क्र.मशा/ ७(५)/नै आ व्य/ कावि ३४१, ३४२, ३४३, ३४४,३४५ व कावि ३४६/२०२५, दि.१९.०७.२०२५

**प्रस्तावना:-**

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.सीएलएस-२०२२/प्र.क्र.३४९/म-३, दि.२७.०३.२०२३ अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या १२ नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त राज्य शासनाने दि.३०.०१.२०१४ अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. तसेच, दि.२२.६.२०२३ च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे.

२. फेब्रुवारी, २०२५ ते मे, २०२५ या कालावधीत “अवकाळी पाऊस व गारपीट” यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांचेकडून संदर्भ क्र ०३ ते ०८ अन्वये निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत. त्यानुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे.

### **शासन निर्णय :-**

फेब्रुवारी, २०२५ ते मे, २०२५ या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्र.२ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये ३३७,४९,५३,०००/- (रुपये तीनशे सदतीस कोटी एकेचाळीस लक्ष त्रेपन हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

२. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुर्नविनियोजनाद्वारे तरतुद उपलब्ध करून घेऊन कार्यासन म-११ यांनी हा निधी वितरित करावा.

३. संदर्भाधीन अनुक्रमांक १ येथे नमूद दि.२४.०१.२०२३ अन्वये सूचित केल्यानुसार DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरीत करण्यात यावा. सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तथापि,

अ) चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतीपिकांच्या नुकसानीकरिता वितरीत करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावातर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी.

ब) कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देतांना व्दिरुक्ती होणार नाही याची तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी.

४. वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी.

५. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहिल.

६. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखे निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालये व महालेखापाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेवून एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहिल.

७. वरील प्रयोजनासाठी, संदर्भ क्र.२, दिनांक २७.०३.२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार व दरानुसार, २ हेक्टर मर्यादेतील शेतीपिक नुकसानीचा खर्च मागणी क्र.सी-६; मुख्य लेखाशिर्ष २२४५ नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय, ०२ पुर, चक्रीवादळे इत्यादी, १०१, अनुग्रह सहाय्य; (९१) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च; (९१) (०५) नैसर्गिक आपत्तीमुळे पिकनुकसानीकरिता शेतकऱ्यांना सहाय्य (अनिवार्य); ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) (सशर्त) (२२४५ २४५२) या लेखाशीर्षाखाली भागविण्यात येईल.

सदरचा खर्च आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उपलब्ध असलेल्या निधीमधून/ पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध केलेल्या निधीमधून खर्च करण्यात यावा.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२५०७२२१५१९०५४४१९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

( संपत सूर्यवंशी )

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,मंत्रालय, मुंबई
२. मा.उपमुख्यमंत्री (नगर विकास ) यांचे सचिव,मंत्रालय, मुंबई
३. मा.उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे सचिव,मंत्रालय, मुंबई
४. मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानभवन, मुंबई
५. मा. मंत्री (मदत, पुनर्वसन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. विधानमंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य,
७. अपर मुख्य सचिव (वित्त), मंत्रालय, मुंबई,
८. प्रधान सचिव, कृषि विभाग, मंत्रालय, मुंबई
९. सर्व संबंधित विभागीय आयुक्त
- १०.वित्तिय सल्लागार व सहसचिव,मदत व पुनर्वसन प्रभाग,मंत्रालय,मुंबई
- ११.संचालक, लेखा व कोषागारे ,मुंबई
- १२.सर्व संबंधित जिल्हाधिकारी
- १३.महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) १/२, महाराष्ट्र, मुंबई/नागपूर,
- १४.महालेखापाल (लेखा परिक्षा) १/२,महाराष्ट्र, मुंबई/नागपूर,
- १५.सर्व संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी
- १६.कार्यासन अधिकारी (म-११/म-३), मदत व पुनर्वसन प्रभाग,मंत्रालय,मुंबई
- १७.वित्त विभाग (कार्यासन व्यय-९/अर्थ-६),मंत्रालय,मुंबई
- १८.निवड नस्ती (कार्यासन/ म-३)

**शासन निर्णय क्रमांक- सीएलएस २०२५/प्र.क्र.२० /म-३ , दि. २२/०७/२०२५ सोबतचे विवरणपत्र**  
**माहे फेब्रुवारी, २०२५ ते मे, २०२५ मध्ये अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतीपिकांच्या झालेल्या**  
**नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा तपशिल**

विभाग	प्रस्तावाचा दिनांक	कालावधी	जिल्हा	बाधित क्षेत्र - हेक्टर	बाधित शेतकरी संख्या	निधी (रु. लक्षा)
छत्रपती संभाजीनगर	१९.०७.२०२५	मार्च, २०२५	लातूर	३३.१०	८४	७.४४
	१९.०७.२०२५	एप्रिल, २०२५	छ.संभाजीनगर	३०५.८	७५०	४०.२४
			परभणी	२५७.६२	५१२	३९.६८
			हिंगोली	१४	२३	३.१५
			नांदेड	५२.६८	१०२	१०.०७
			बीड	८८.९८	१९२	१९.७
			लातूर	३६५.६६	९४२	६७.२१
			धाराशिव	२९४.४२	४३४	६४.८३
		एकूण		१३७९.१६	२९५५	२४४.८८
		मे, २०२५	छत्रपती संभाजीनगर	४८३.८९	१००१	८८.३४
			जालना	१५२२.५३	२६८१	३०७.५९
			परभणी	७६५.७	१४६७	१५४.८
			हिंगोली	१८९.७३	४५६	३६.०८
			नांदेड	२४५५.०६	४१८०	३५५.६४
			बीड	१६७०७.०२	३०३०२	२८८१.१६
			लातूर	६३१२.१२	१३४९०	१०८५.२५
			धाराशिव	४६९४.१५	१०८४६	८३७.०२
			एकूण		३३१३०.२०	६४४२३
एकूण छत्रपती संभाजीनगर			३४५४२.४६	६७४६२	५९९८.२०	
पुणे	२१.०७.२०२५	एप्रिल, २०२५	पुणे	५६७.४८	१३९५	९६.७७
		मे, २०२५		१५०३५.०१	४६०२९	२५९६.०७
		एप्रिल, २०२५	सातारा	७०.४८	८३	१५.८६
		मे, २०२५		४४४२.५५	१४६९५	७९१.५०
		मार्च, २०२५	सांगली	११४.२०	२६१	२५.०३
		एप्रिल, २०२५		५५६.३५	११०३	११९.८३
		मे, २०२५		२४०.३३	६६४	४२.५९
		एप्रिल, २०२५	सोलापूर	२०७.७५	३२१	४४.५०
		मे, २०२५		२१९८९.१२	३२४४०	४०४३.४५
		मार्च, २०२५	कोल्हापूर	२५.९४	१६०	४.४७
		एप्रिल, २०२५		१०.४२	२८	१.८१
		मे, २०२५		१८६९.२५	१०२८४	३४५.३९
		एकूण पुणे विभाग			४५१२८.८८	१०७४६३
नाशिक	२१.०७.२०२५	एप्रिल, २०२५	नाशिक	२१५१.६४	३९९८	३८१.२२
			धुळे	६६९६.२५	१२२१५	११४३.०९
			नंदुरबार	५२८.२५	७३२	९०.४
			जळगांव	२३३७.७३	४८५५	४५३.१७

			अहिल्यानगर	४१२६.७९	७२६८	७१८.४६
			एकूण	१५८४०.६६	२९०६८	२७८६.३४
		मे, २०२५	नाशिक	१२१३७.१२	३५८७६	२२०९.९४
			धुळे	१९६१.५३	३७४२	३५६.५३
			नंदुरबार	२१९.१२	४०६	४३.९१
			जळगांव	९२५५.५६	१९८७८	१९९६.१६
			अहिल्यानगर	६५२१.१७	१६१७७	११७४.२०
	एकूण	३००९४.५०	७६०७९	५७८०.७४		
एकूण नाशिक				४५९३५.१६	१०५१४७	८५६७.०८
कोकण	१८.०७.२०२५	फेब्रुवारी, २०२५	सिंधुदुर्ग	१६.४३	८५	३.६८
		मार्च, २०२५		४८.०३	२२२	११.५५
		एप्रिल, २०२५	ठाणे	१२२.५०	४९६	२७.५६
			पालघर	७३.०५	३०१	१६.४४
			रायगड	३०३.५२	१००५	६८.१६
			रत्नागिरी	१३.३५	३०	३.०४
			सिंधुदुर्ग	२९.२९	१३४	९.१५
			एकूण	५४१.७१	१९६६	१२४.३५
		मे, २०२५	ठाणे	९८.७८	३९२	२०.३
			पालघर	२७०३.२८	७५४२	५७८.६७
			रायगड	९३७.१५	२३४४	१६२.५९
			रत्नागिरी	२६.६६	१५३	७.०७
			सिंधुदुर्ग	१०१.६५	९०४	३०.०३
			एकूण	३८६७.५२	११३३५	७९८.६६
एकूण कोकण विभाग				४४७३.६९	१३६०८	९३८.२४
अमरावती	२०.०७.२०२५	एप्रिल, २०२५	अमरावती	७९४.०७	११७४	१७७.१२
			अकोला	१३.१०	१८	२.२२
			बुलढाणा	२४३६.३९	३८२३	४१७.३९
			एकूण	३२४३.५६	५०१५	५९६.७३
	२०.०७.२०२५	मे, २०२५	अमरावती	१२८७४.०८	१९९१०	२५६६.५२
			अकोला	७५९३.८५	११०२६	१३१७.०८
			यवतमाळ	४९०६.३४	६७५४	८३४.४७
			बुलढाणा	६५९९.३	११०८६	११३८.११
			वाशिम	९७२.७३	९३८	१६६.२
		एकूण	३२९४६.३०	४९७१४	६०२२.३८	
एकूण अमरावती				३६१८९.८६	५४७२९	६६१९.११
नागपूर	१९.०७.२०२५	एप्रिल, २०२५	भंडारा	११५.६८	२५२	२०.३२
		मे, २०२५		१८०१.५५	५०६१	३०६.२७
		एप्रिल, २०२५	नागपूर	३५.५५	६१	७.८३
		मे, २०२५		१२६.६८	२३७	२५.२१

		एप्रिल, २०२५	वर्धा	४४.०६	१३२	८.७१
		मे, २०२५		८५८.३६	१६२९	१४७.७७
		एप्रिल, २०२५	गोंदिया	६९६४.७४	२००८९	११८४.९१
		मे, २०२५		३०५९.५४	९०६२	५२२.६४
		मार्च, २०२५	गडचिरोली	७४९.६३	१५०६	१२७.४३
		एप्रिल, २०२५		३९५.०७	७९९	६७.१७
		मे, २०२५		२८९९.५३	५३३८	४३८.२७
		मार्च, २०२५	चंद्रपूर	१५७.७५	३३३	२५.८३
		एप्रिल, २०२५		५१३.३४	७२९	८८.७९
		मे, २०२५		३०६१.६८	४९६६	५२०.४८
एकूण नागपूर				२०७८३.१६	५०१९४	३४९१.६३
एकूण राज्य				१८७०५३.२१	३९८६०३	३३७४१.५३